

जिल्हाधिकारी, औरंगाबाद कार्यालयाकरिता  
खाजगी वाहन पुरवठादारांकडून घेण्यात येणाऱ्या  
वाहनांचे दर करार निश्चित करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार)  
शासन निर्णय, क्रमांक:- वाहन- २१२२/प्र.क्र. १५३/का. ३१ (शापसे)  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- ८ सप्टेंबर, २०२३

**वाचा:-**

- १) जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांचे पत्र क्र.२०२३ /राजशिष्टाचार /डीव्ही वाहन /ई-निविदा,  
दि.०६.०२.२०२३.
- २) जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांचे पत्र क्र.२०२३ /राजशिष्टाचार/ई-निविदा/कावि-३२५,  
दि.१५.०६.२०२३.
- ३) मे. श्री. गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स, नाशिक यांचे दि.२१.०७.२०२३ रोजीचे पत्र

**प्रस्तावना:-**

राज्यात येणाऱ्या राज्य अतिथी / मान्यवर यांच्या परिवहनाकरिता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अधिनस्त डी. व्ही. वाहने ठेवण्यात आली आहेत. तथापि, जिल्ह्याच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक मान्यवर भेटीसाठी आल्यास व डी. व्ही. वाहने अपुरी पडल्यास खाजगी वाहन पुरवठादारांकडून भाड्याने वाहन उपलब्ध करून घेण्याबाबत दरकरार करण्यात येतो. औरंगाबाद येथील राज्य अतिथींचा राबता व जी-२० परिषदांचे आयोजन या बाबी या बाबी विचारात घेऊन जिल्हाधिकारी औरंगाबाद कार्यालयाकरिता भाडेत्वावर वाहने घेण्याबाबत जिल्हाधिकारी, औरंगाबाद कार्यालयामार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर निविदा प्रक्रियेनंतर औरंगाबाद जिल्ह्यासाठी सदरहू ई-निविदा प्रक्रियेतील निविदाधारकास व त्यांनी सादर केलेल्या दरपत्रकास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

औरंगाबाद जिल्ह्यास भेट देणाऱ्या सन्माननीय अतिथी व मान्यवरांच्या परिवहन व्यवस्थेसाठी शासकीय डी. व्ही. वाहने उपलब्ध नसताना खाजगी वाहन पुरवठादारांकडून भाड्याने वाहने पुरविण्याबाबत ई-निविदा प्रक्रियेमध्ये प्राप्त झालेल्या निम्नतम दरपत्रकास (सोबतचे विवरणपत्र-अ) शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच निविदेतील अटी व शर्तीच्या अधिन राहून, ई-निविदेत न्यूनतम दर (एल-१) नमूद करणाऱ्या खालील पुरवठादाराकडून नमूद दराने वाहने उपलब्ध करून घेण्यासही या शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	वाहन पुरवठादाराचे नाव व पत्ता	दुरुध्वनी क्रमांक
०१	मे. श्री. गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स, शॉप नं. १, रजनी प्रभात अपार्टमेंट, एएसएल-३४, अश्विन नगर, सिडको, नाशिक-०९	९८९०२२५८३५/ ९२२५११०७७०

०२. खाजगी पुरवठादाराकडून भाड्याने वाहने घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

- (१) निविदा सूचनांमधील अटी व शर्तीच्या अधिन राहून सोबतच्या विवरणपत्रातील दर मान्य असलेल्या उपरोक्त पुरवठादाराबरोबर वाहन पुरवठ्याबाबतचा आवश्यक तो दरकरार तात्काळ करून घेण्यात यावा. तसेच निविदेतील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन होईल असे पहावे.
- (२) सदर दरकरार दि.८/९/२०२३ ते दि.७/९/२०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.

- (३) सदर दर करारामध्ये कोणतेही बदल वा सुधारणा करण्याचे अधिकार अंतिमतः शासनाचे राहतील.
- (४) खाजगी वाहने भाड्याने उपलब्ध करून घ्यावयाची झाल्यास जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी वरील शासनमान्य पुरवठादारांकडूनच वाहने उपलब्ध करून घ्यावीत, जर पुरवठादाराने वाहने पुरविण्यास असमर्थता दर्शविली तर तसे त्या पुरवठादाराकडून लेखी घेण्यात यावे.
- (५) उपरोक्त पुरवठादारानी विवक्षित परिस्थितीत / अपरिहार्य कारणास्तव वाहने पुरविण्यास असमर्थता दर्शविल्यास, अशा अपवादात्मक परिस्थितीत शासनमान्य दराने अन्य पुरवठादाराकडून वाहन उपलब्ध करून घेण्यास जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
- (६) वाहन पुरवठा केल्यानंतर त्याबाबतची देयके पुरवठादारांना ३ महिन्यांच्या आत अदा करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी वाहने भाड्याने घेतल्यानंतर जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी वाहन पुरवठ्याबाबतची देयके तात्काळ प्राप्त करून घेऊन ती आपल्या शिफारशीसह ३० दिवसांच्या आत न चुकता शासनास सादर करावीत.
- (७) संबंधित पुरवठादारांनी वाहनाचा पुरवठा केल्यानंतर त्याबाबतचे देयके तात्काळ जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना सादर करावीत.
- (८) औरंगाबाद विभागातील अन्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वाहने खाजगी पुरवठादारांकडून घ्यावयाची असल्यास, त्यांनी परस्पर संबंधित, पुरवठादारांकडून विवरणपत्रातील दरानुसार वाहने उपलब्ध करून घ्यावीत. त्यावरील खर्च संबंधित शासकीय / निमशासकीय कार्यालय त्यांच्याकडील तरतूदींमधून भागवावा. सदर खर्चाची देयके जिल्हाधिकारी, औरंगाबाद कार्यालयांकडून प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही. यासाठी जिल्हाधिकारी, औरंगाबाद कार्यालयाशी अनावश्यक पत्रव्यवहार किंवा मागणीपत्र करू नये.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्र. २०२३०९११११४११८७९०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अजय साखरे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र:- विवरणपत्र "अ"

प्रति,

१. जिल्हाधिकारी, औरंगाबाद.
२. उप सचिव (आस्थापना), सर्व मंत्रालयीन विभाग.
३. सामान्य प्रशासन विभाग/का.२५, मंत्रालय, मुंबई.
४. वित्त विभाग/व्यय-४, मंत्रालय, मुंबई.
५. मे. श्री. गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स, शॉप नं. १, रजनी प्रभात अपार्टमेंट, एएसएल-३४, अश्विन नगर, सिडको, नाशिक-०९.
६. निवड नस्ती/का. ३१ (शापसे)

शा. नि. कु. वाहन- 2122/प्र.क. 153/का. 31 (शापदे) मोखनचे  
विवरण पत्र- ६

भाडोत्री वाहने पुरविण्याचे दर दर्शविणारा तुलनात्मक तक्ता (सर्व कराव्यतिरिक्त)

	८ तास / ८० कि. मी. करीता दर	१२ तास / १२० कि. मी. करीता दर	२४ तास / २४० कि. मी. सलग एक दिवसासाठी करीता दर	बाहेरगावी २४ तास / ३०० कि. मी. करीता दर	८ / १२ / २४ तासांपुढील प्रत्येक तासाकरीता दर	८० / १२० / २४० कि. मी. पुढील प्रत्येक कि. मी. करीता दर	बाहेरगावी ३०० कि. मी. पुढील प्रत्येक कि. मी. करीता दर	प्रति मासिक २००० कि. मी. ३०० तासाकरीता करीता दर
वाहनाचा प्रकार								
मर्सिडीज,	35000	47000	53500	53500	1450	170	170	600000
बीएमडब्ल्यू 7-सिरीज	35000	47000	53500	53500	1450	160	160	600000
फॉर्च्युनर / कॅमरी	6400	10500	19250	19250	500	80	80	145000
होंडा सिटी / टोयोटा अल्टिस	3700	5700	8000	8000	350	35	35	108000
टोयोटा इनोव्हा	3190	5175	6200	6500	200	20	20	105000
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा	3340	5500	8000	8000	290	24	24	120000
स्कॉर्पिओ नवीन सिरीज	3200	5400	6000	6000	220	20	20	110000
महेंद्रा एसयुव्ही नवीन सिरीज	3200	5400	6000	6500	220	20	20	110000
किया सेल्टोस	3200	4900	7000	7500	220	25	25	100000
हयुडाई क्रेटा	3200	4200	7000	7500	220	26	26	45000
स्वीफ्ट डिझायर	2500	4000	5800	5800	225	20	20	70000
इर्टिगा	3200	45000	7000	7200	225	22	22	75000
ब्रिझा	2500	3500	5400	5800	180	20	20	78000
टाटा सुमो (स्पेसिओ)	3000	3800	660	6600	220	22	22	75000
बोलेरो	3000	3800	6600	6600	225	25	25	75000
इटिओस	3200	4200	5800	6000	225	22	22	75000
मिनी बस 17 सीटर	17000	23500	36500	36500	475	100	100	250000
बस 32 सीटर	25000	33000	65000	65000	725	120	120	320000
लगेज कंटेनर	16900	19850	38000	38500	625	150	150	700000
इलेक्ट्रीक कार	3200	4000	6500	6500	220	22	22	90000
इलेक्ट्रीक बस 17 सीटर	23000	32000	65000	65000	250	110	110	250000
इलेक्ट्रीक बस 32 सीटर	23000	33000	68000	70000	225	170	170	325000